(Shares listed at BSE)

CIN: L74140MH1986PLC039547 Regd. Office: No: 3, Ground Floor, Building No: 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar, Andheri East, Mumbai City, Maharashtra-400059, India

Date: 17.02.2023

Ref: SPMCL/2022-23

To,

The Secretary
BSE Limited
P J Tower, Dalal Street,
Mumbai – 400 001.

Ref: Scrip Code: 540168

Subject: Newspaper publication of Un-audited Financial Results – Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sir/Madam,

We hereby enclose copies of extract of the un-audited standalone financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2022 (UFR) published on February 16, 2023, in the newspapers, viz., 'Financial Express' (English) and 'Mumbai Lakshdweep' (Marathi). We request you to take the above on record and note the compliance under relevant provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR).

Kindly take note on the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Supra Pacific Management Consultancy Limited

Leena Yezhuvath Company Secretary



बेन्न जॉन जेसुदासन हे रूस्तमजी ऑरेलिया १ को-**ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,** यांचा पत्ता-सर्व्हें क्र.५१/६(पी), ५१/७(पी), ५९/८(पी), ५९/ ९, सब पार्ट प्लॉट क्र.७, गाव माजिवडे, रुस्तमजी ., अरबेनिया टाऊनशिप, भिवंडी-नाशिक बायपास महामार्गाजवळ, तालुका व जिल्हा ठारे, ठाणे (प.)-४००६०१ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१८०२ चे धारक आहेत. यांचे . १२ मार्च, २०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या **श्रीमती डायन** बेन्न (मयत सदस्याची पत्नी) यांच्या नावे हस्तांतरणासार्ट त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते सायं.५.००वा. पर्यंत उपलब्ध आहेत

च्या वतीने व करिता रूस्तमजी ऑरेलिया १ को-ऑपरेटिव्ह हौसिंग ठिकाण: मुंबई सोसायटी लिमिटेड दिनांक: १३.०२.२०२३ मा. सचिव

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

CIN:L74140MH1986PLC039547 Regd. Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 064 Tel: 022 28240444/ 28216736, Email: info@suprapacific .com, Website: www.suprapacific.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022

							(HS IN LAKES)
		(Quarter ended	t	Half yea	ır ended	Year ended
Sr. No.	Particulars	31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)		30.09.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	377.03	238.21	159.08	848.01	433.29	625.27
2	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional Items and Tax)	57.26	(33.45)	10.53	45.34	47.43	71.93
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	57.26	(33.45)	10.53	45.34	47.43	71.93
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	29.38	(34.81)	7.81	4.00	35.81	51.04
5	Total Comprehensive Income for the period comprising profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	29.38	(34.81)	7.81	4.00	35.81	51.04
6	Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	1,128.31	1,128.31	912.02	1,128.31	912.02	912.02
7	Other Equity (Excluding revaluation reserve)	-	613.49	-	-		222.04
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (* not annualized) (in Rs.)-						
	1. Basic	*0.27	*(0.34)	*0.11	*0.04	*0.52	0.68
	2. Diluted	*0.27	*(0.34)	*0.11	*0.04	*0.52	0.68
No	too:						

. The above is an extract of the detailed format of Quarterly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly results available on the stock exchange website of BSE (www.bseindia.com) and on Company's website (www.suprapacific.com)

The above results of Supra Pacific Management Consultancy Limited for the Nine months ended and quarter ended December 31, 2022 were reviewed by the Audit Committee and has been approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2023 and have been subject to limited review by the Statutory Auditors of the company. The unaudited Standalone Financial Results are prepared in accordance with Indian Accounting Standards (IndAs) as prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5 July 2016.

For Supra Pacific Management Consultancy Limited

JOBY GEORGE

जीबी ग्लोबल लिमिटेड

(पूर्वीची मंधाना इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L17120MH1984PLC033553 नोंदणीकृत कार्यालय : १० वा मजला, देव प्लाझा, अंधेरी अनिशामन केंद्राच्या समोर, एस. व्ही. रोड, अंधेरी (परिचम), मुंबई - ४०० ०५८.

		1										खांत, उत्पन्न प्रति	शेअर वगळता)
					धायी						एकत्रित		
अ.	तपशील		तिमाहीअखेर		नऊम	ाहीअखेर	वर्षअखेर		तिमाहीअखेर		नऊम	गहीअखेर	वर्षअखेर
क्र.	तपशाल	39.99.9079	30.09.7077	39.97.7079	39.99.9077	39.99.9099	39.03.7077	39.99.7077	30.09.7077	39.97.7079	39.99.9099	३१.१२.२०२१	38.03.2022
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤	एकूण उत्पन्न	४,९५४.६१	३,०२५.७५	२,८४४.४८	१२,४०१.३६	४,३९३.५५	९,७३२.४३	४,९५४.६१	३,०२५.७५	२,८४४.४८	१२,४०१.३६	४,३९३.५५	९,७३२.४३
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष												
	बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	१,१६९.५६	८६३.२१	८,९८.५५	४३६.२९	५,१७०.०७	५,२१४.३०	१,०९८.४०	९१०.४३	८९८.५६	२६१.७८	५,१७०.०८	५,२३६.०३
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष												
	बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१,१६९.५६	८६३.२१	८९८.७९	४३६.२९	१,१०,४०५.०६	१,१०,३५६.९३	१,०९८.४०	९१०.४३	८९८.८०	२६१.७८	१,१०,४०५.०५	१,१०,३३५.२१
γ	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा												
	अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१,१६९.५६	६८१.२३	६६५.०९	४७४.६८	१,११,४९९.७९	१,११,०७६.१५	१,०९८.४०	७२८.४५	६६५.१०	३००.१७	१,११,४९९.७८	१,११,०५४.४
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न					' '							
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व												
	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१,१०५.४०	६१७.०७	६६५.०९	४१०.५३	१,११,४९९.७९	१,१०,८१९.५६	१,०३४.२४	६६४.२९	६६५.१०	२३६.०२	१,११,४९९.७८	१,१०,७९७.८
ξ	समभाग भांडवल	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.38	4,003.35
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	2,886.40	१,२८२.०९	२,४७४.१६	2,886.40	२,४७४.१६	१,८५४.९५	२,२५१.९१	१,१५६.६७	२,४७३.७७	२,२५१.९१	२,४७३.७७	१,८३२.८१
۷	उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १०/-)		,	'				,					
	प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपूर्व ईपीएस :												
	मूलभूत व सौम्यीकृत	2.38	(१.३६)	(१,३३)	0.94	(१०,४५)	(१०,७८)	2,20	(१,४६)	(१,३३)	0,50	(१०,४५)	(११.९४
	प्रत्येकी रु. १०/- च्या अपवादात्मक बाबीपश्चात ईपीएस :						`` ''	'''	````	`````			
	मुलभूत व सौम्यीकृत २.३४	2.38	(१.३६)	(१.३३)	0.94	२८५.९७	२६६.२८	2,20	(१.४६)	(१.३३)	0,50	२८५.९७	२६६.२

... वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे ट्राखल करण्यात आलेल्या टि ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स अर्थात www.bseindia.com www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gbglobal.in वर उपलब्ध आहे.

दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकिरिताच्या वरील निष्कर्षांचे संचालक मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली असून त्यानंतर संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि १४.०२.२०२३ रोजी अयोजित सभेमध्ये सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ च्या अटीअंतर्गत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वरील निष्कर्ष हे कंपनीच्या लेखापरीक्षकांद्वां मर्यादित पनरावलोकनाच्या अधीन आहेत.

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांतर्गत विहित भारतीय लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस) तयार करण्यात आले आहेत.

व त्यांच्या वतीने

सही/-सही/-विजय ठक्कर तनम ठक्कर _{ञ्यवस्थापकीय संचालक} डीआयएन :००१८९३५५

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड PANORAMA **सीआयएन:** एल७४११०एमएच१९८०पीएलसी३३०००८ पत्ता: १००३ व १००४, १०वा मजला (वेस्ट साईड), लोटस ग्रॅंडयूर, विरा देसाई रोड, मुंबई-४०००५३ ई-मेलः info@anivest.co.in वेबसाईटः www.anivest.co.in; www.ainvest.co.in ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल संपलेली नऊमाही संपलेले वर्ष संपलेली नऊमाही संपलेले वर्ष अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न १८८७२.00 3020.00 866.00 28884.00 ६८३১ ६९३५ ३१७३८ ९२५१ एकुण खर्च १४३४२.00 ३५३६.00 ४२१.00 २०३७७.०० ८३२.00 34766 ८१७० ६६७१ २७३४८ ९३५७ कर व अपवादात्मक बाब पर्व निव्वळ नफा/(तोटा) 00.33 X086.00 308-कर व अपवादात्मक बाबनंतरनिव्वळ नफा/(तोटा) ξξ.00 -१0६.0४ -५२६.00 ४०६७.०० २८२.०० ४३८८ ५१४ २६४ करानंतर निव्वळ नफा/(तोटा) 48.00 ३०२५.०० 300 १७७ ३१६४ ३२७७ एकूण सर्वंकष उत्पन्न -858 ३३९१.00 -३९९.00 ५६.00 ३०२५.०० २५०.०० ३२७७ 300 १७७ ३१६६ समभाग भांडवल १२४५.00 १२४५.०० १२४५.०० १२४५.०० १२४५.०० १२४५ १२४५ १२४५ १२४५ १२४५ उत्पन्न प्रतिभाग -3.28 २४.३१ २.0५ २६.७६ -0.23 8.08 २४.९२ 0.48 २७.२५ 38.0 २४.३१ 2.04 -0.23 80.8

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायसेंटस) रेप्वलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साटर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमे व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

पॅनोरमा स्ट्रिओज इंटरनॅशनल लिमिटेडकरि Date: 14/02/2023 कुमार मंगत राजाराम पाठव

दिनांक: १४.०२.२०२३

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.०२.२०२३

व्यवस्थापकीय संचालव

वैजाली गावादरम्यान वाकी नदीवरील पुलावरील वाहतूक दुरुर-तीमुळे बंद

PUBLIC NOTICE t is notified for the information that my Original Leaving Certificate of H.S.C Examination of year 2021 and Seat No M004917, G.R No. 1336, L.C No. 2753 ssued by MSBSHSE has been actually

Name of Candidate :- Khan Taquee Abdı Noor, Address : B/103, Wafa Hills, Alma Colony, Kausa, Mumbra, Thane 400612 Tel. 9653626868. If found please deliver at the above

ntioned address. Sd/-KHAN TAQUEE ABDUL NOOR DATE: 16/02/2023

नंद्रबार, दि. १५ : तन्हावद-नांदर्डे- प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. वैजाली-भादे शहादा रस्ता प्रजिमा-५ किमी १२/८०० नांदर्डे ते वैजाली गावादरम्यान वाकी नदीवरील लहान पूलाचे पावसाळ्यात पुरामुळे नुकसान झाल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत या पुलावरील वाहतक बंद करण्यात आल्याची माहिती

जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका

बंद कालावधीत या मार्गावरील वाहतूक नांदर्डे पासून शहादाकडे जाणारी अवजड वाहने ही त-हावद-प्रकाशामार्गे जातील तर इतर लहान वाहनासांठी नांदर्डे-करणखेडा-वैजाली या पर्यायी मार्गाने जातील व येतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे

रसोया प्रोटिन्स लिमिटेड (परिसमापनात) परिसमापक: श्री. अनिल गोयल

परिसमापकाचा पत्ताः ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, न्यू दिल्ली-११००४८.

ई-मेल:assetsale1@aaainsolvency.in, rasoyaproteins@aaainsolvency.com, संपर्कः मोबा.क्र.: +९१ ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा व श्री. राजकुमार) ई-लिलाव

> इनसॉल्वन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मालमत्तेची विक्री ई-लिलावाची तारीख व वेळ: २२ मार्च, २०२३ रोजी दु.३.०० ते सायं.५.०० इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: २० मार्च, २०२३ रोजी दु.३.००वा. पर्यंत (५ मिनीटांच्या अमर्याद विस्तारासह)

भावी बोलिदाराद्वारे पात्रता दस्तावेज सादर करण्याची तारीख: १७ फेब्रुवारी, २०२३ ते ०२ मार्च २०२३ **सोया प्रोटिन्स लिमिटेड** (परिसमापनात) यांच्या मालकीचे मालमत्तेची विक्री दिनांक **११ सप्टेंबर. २०२०** रोजी भादेशानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांच्याद्वारे नियुक्त परिसमापकाद्वारे परिसमापन संपदेच थापित भागनुसार केली जाईल. सदर विक्री अर्थात मे.नॅशनल ई-गव्हर्नेस सर्विसेस लि. (एनईएसएल) https://

nbid.nesl.co.in/app/login च्या ई-लिलाव माध्यमातन खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे केली जाईल

मालमत्ता	ब्लॉक	आरक्षित मुल्य (रु. लाख)	इरठे रक्कम (रु. लाख)	वाढीव मुल्य (रु. लाखात)
जमीन (फ्रीहोल्ड) आणि इमारतीची संरचना गाव	प्	१.०३	१०.३०	१.००
कलमाना, तालुका वनी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र (जिमन क्षेत्रफळ अंदाजे ५३,५०० चौ.मी. आणि इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे ८,५५६.५७ चौ.मी.)		कोटी	लाख	

्र. ई-लिलाव जसे आहे तेथे आधारावर, जसे आहे तसे आहे, जे काही आहे ते आधार आहे आणि आश्याच आधाराशिवाय विक्री करण्याचा हेतने मान्यताप्राप्त सेवा प्रदात्याद्वारे म्हणजेच. एनईएसएल (नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड) द्वारे आयोजित केले जाईल

. हे स्पष्ट करण्यात आले आहे की हे आमंत्रण संभाव्य बोलीदारांना आमंत्रित करण्याचा हेतू आहे आणि विक्रीची अंमलबजावणी करण्यासाठी लिक्रिडेटर किंवा कंपनीवर कोणत्याही प्रकारचे बंधनकारक बंधन निर्माण करत नाही परिसमापकाला कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव पुरे ढकलण्याचा /रद्द करण्याचा किंवा लिलावाच्या प्रक्रियेतून कोणतीही मालमत्ता किंवा तिचा भाग कोणत्याही टप्प्याव काढन घेण्याचा पर्ण अधिकार आहे.

. सर्व अटी आणि शर्ती अनिवार्यपणे AAA Insolvency Professionals LLP च्या वेबसाइटवरून म्हणजेच https://insolvencyandbankruptcy.in/ rotomac-global-private-limited/ आणि ई-लिलाव प्रक्रिया दस्तऐवज सादर करण्यापूर्वी इरठे आणि प्रक्रियेत सहभाग संदर्भित केल्या पाहिजेत.

टीप: बोलीदारांना याद्वारे सूचित केले जाते की वर नमूद केलेली मालमत्ता/परिसर लॅंड लॉक आहे. परिसमापक सर्व संबंधित कागदपत्रे बोलीदारांसोबत सामायिक करेल, बोलीदारांनी या प्रकरणात स्वतःचे योग्य परिश्रम घेतले पाहिजेत आणि कोणत्याही चकीच्या अर्थासाठी परिसमापक जबाबदार राहणार नाही

दिनांक: १५.०२.२०२३

Particulars

नितीन गोयल रसोया प्रोटिन्स लिमिटेडच्या प्रकरणात परिसमापव ठिकाण: नवी दिल्ली ... आयबीबीआय (रजि.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-ओ०११८/२०१७-२०१८/१०२५३ पत्ता : ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, न्यू दिल्ली-११००४८ ई-मेलः anilgoel@aaainsolvency.in, assetsale1@aaainsolvency.in

संपर्क व्यक्तीः श्री. पुनीत सचदेवा/श्री. राजकुमारः +९१-८८००८६५२८४

Quarter

नद्यांचे प्रदूषण रोखणे सर्वांची जबाबदारी : राधाकृष्ण गमे

नाशिक, दि. १५ : वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमूळे मोठ्या नद्यांमध्ये प्रदृषण वाढले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे गरजेचे बनले आहे. गोदावरीसह इतरही नद्यांना प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी यंत्रणा काम करत असून नद्या प्रदूषणमुक्त ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोदावरी प्रदृषण नियंत्रण समितीच्या बैठकीत सांगितले. गोदावरी प्रदृषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्तगमे बोलत होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, सांडपाण्याच्या ऑडिट करणे गरजेचे आहे नदीपात्रातन उचलणारे पाणी, प्रक्रिया केलेले पाणी व प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणारे पाणी याचा हिशोब देवून सर्व नद्यांच्या पाण्यासंबधी ऑडीटची कार्यवाही करावी. म हानगरपालिकेने नदी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे, अशास सूचना गमे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी रामकुंडावर निम ल्यि कलशाची संख्या वाढविण्यात यावी. रामकुंडावर प्लास्टीक पिशव्यांचा वापर रोखण्यासाठी कापडी पिशव्यांचे वेण्डींग मिशन लावण्यात यावे. तसेच नाल्यांच्या स्थळांचे क्राँकीटीकरण करण्यात येवू नये, अशा सूचना गमे यांनी संबंधित यंत्रणांना केल्या.

9 Months Ended



Sr.

CIN:L15203PN1938PLC002879

Reg. Office: Ambaghat Vishalgad, Taluka Shahu Wadi, District Kolhapur - 415 101 Tel. No: 22626437 / 22626439 • Email Id: compliance@polsonltd.com **EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS**

Quarter

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

Previous

(₹ in lakhs)

Year Ended

No.		Ended 31/12/2022	Quarter Ended 30/09/2022	Ended 31/12/2021	31/12/2022	31/12/2021	31/03/2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1699.22	2012.93	2154.64	6580.12	8146.93	10026.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	48.73	125.75	115.92	421.50	760.62	868.24
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	48.73	125.75	115.92	421.50	760.62	868.24
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	39.61	91.60	83.56	313.55	560.99	622.95
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	45.06	99.20	85.51	318.85	577.08	642.13
6	Equity Share Capital	60.00	60.00	60.00	60.00	60.00	60.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	11059.11
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 50/- each) Basic:	33.01	76.33	69.64	261.29	467.50	519.13
	Diluted:	33.01	76.33	69.64	261.29	467.50	519.13
					F	or and on beha	alf of the Board

For POLSON LTD

AMOL JAGDISH KAPADIA DIN-01462032

(Managing Director)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) [www.bseindia.com] and the company [www.polsonltd.com]



. वार्षिकीकरणापुर्वी

निओजेम इंडिया लिमिटेड

नोंद.कार्या.: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिप्झ (सेझ), अधेरी (पूर्व), मूंबई-४०००९६. दर.:(०२२) २८२९११२३, ईमेल: mail@neogemindia.com, वेबसाईट: www.neogemindia.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाह	ीकरीता अलेख	ापरिक्षीत वित्तीर	प्र निष्कर्षाचा अः	हवाल		
					(रु.लाख	ात, ईपीएस व्यतिरिक्त)
		संपलेली तिमाही		संपलेले ९	संपलेले वर्ष	
तपशिल	39.99.99	३०.०९.२२	३१.१२.२१	39.99.99	३१.१२.२१	३१.०३.२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	0.00	0.0१	-	0.0१	-	१७९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१.५६)	(१.१८)	(१.३९)	(६.९७)	(८.३२)	(ξ,ξ)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.५६)	(१.१८)	(१.३९)	(६.९७)	(८.३२)	(६.६३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर	(१.५६)	(१.१८)	(9,39)	(६.९७)	(८.३२)	(६.६३)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१.५६)	(१.१८)	(१.३९)	(६.९७)	(८.३२)	(ξ,ξ)
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)						
<u>π</u> ω	(0.07)	(9.09)	(0.07)	(0.09)	(0.90)	(٥.٥८)
सौमिकृत	(0.07)	(٥.٥१)	(0.07)	(0.09)	(0.90)	(٥.٥८)

वित्तीय निष्कर्षास जोडलेले टीप पह दिप: (१) लेखासमितीद्रारे १४ फेब्रवारी. २०२३ रोजी झालेल्या सभेत वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पनर्विलोकन करण्यात आले आणि १४ फेब्रवारी. २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. (२) कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ च्या नियम ३ मध्ये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस सार आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत अन्य लेखा प्रमाणानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत. (३) कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात जेम्स व ज्वेलरीचे उत्पादन व विक्री. (४) वित्ती

निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या (URL: https://beta.bseindia.com/index.html) व कंपनीच्या (URL: www.neogemindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रोनक दोश ठिकाण: मुंबई पुर्णवेळ संचालक व सीएफ3 डीआयएन:००१०२९५९ दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२३

Bang Overseas Limited

Regd. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. Tel No.: (022) 2288 4728; Website: www.banggroup.com; Email Id: cs@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात ईपीएस व्यतिरिक्त)

		एकमेव						एकत्रित					
तपशिल		संपलेली तिमा	ही	संपलेले १	१ महिने	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले १	: महिने	संपलेले वर्ष	
	39.99.99	३०.०९.२२	39.99.99	३१.१२.२२	39.99.99	39.03.22	39.99.99	३०.०९.२२	38.88.88	39.99.99	39.99.99	39.03.77	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	३३५६.३८	२९३५.३९	2888.28	८८९१.८०	५६५१.१९	८२३२.४९	३०९३.५२	२८८२.१२	२६४४.९६	८६३५.२८	५९४९.३८	८५४३.0२	
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	३३.२८	२८.५४	१४०.५४	२९०.३७	२५९.३५	४६४.५३	२५.६७	३२.१३	१४६.२८	३०१.१३	३६०.६२	५०२.४६	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३३.२८	२८.५४	१४०.५४	२९०.३७	२५९.३५	४६४.५३	२५.६७	३२.१३	१४६.२८	३०१.१३	३६०.६२	५०२.४६	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१४.३१	१.१७	१७०.४२	१११.१0	२७०.२९	४४६.१८	9.97	३.७६	१७४.५७	११४.११	७১.०४६	88.0.88	
इतर सर्वंकष उत्पन्न	-	-	-	-	-	(१४.0१)	-	-	-	-	-	(१२.८४)	
एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४.३१	१.१७	१७०.४२	१११.१0	२७०.२९	४४६.१८	9.97	३.७६	१७४.५७	११४.११	७১.०४६	88.038	
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)						63.68						८२९३.८९	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) - मूळ - सौमिकृत	0.88 0.88	0.08 0.08	१.२६ १.२६	0.८२ 0.८२	१.९९ १.९९	३.३९ ३.३९	0.09	0.03 80.0	१.२९ १.२९	85.0	२.५१ २.५१	३.६४ ३.६४	

पुनर्विलोकन करण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३९ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.banggroup.com वेबसाईटकर

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे विद्युमान प्रस्तुतीकरिता पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले आहेत

बंग ओव्हरसिज लिमिटेडकरित सही / - बिजगोपाल बंग (डीआयएनः ००११२२०३)

ठिकाण: मुंबई

मु**ख्य कार्यालय** – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

FINANCIAL EXPRESS

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government (Regional Director, Western Region) In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and Clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Suashish Apparels Private Limited having its registered office at 309, Gundecha Industrial Complex, Akurli Road, Near Big Bazar, Kandivali (East), Mumbai - 400 101

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government (Regional Director) under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Monday, 13th February, 2023 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400 002, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: Registered Office:

309, Gundecha Industrial Complex. Akurli Road, Near Big Bazar, Kandivali (East), Mumbai - 400 101 Date: 15th February, 2023

Place: Mumbai

For and on behalf of Suashish Apparels Private Limited Pawankumar Agrawal DIN: 02578585

Director **Trescon Limited** TRESCON CIN: L70100MH1995PLC322341

Email: cs@trescon.com Websit	te: www.trescon.com	Tel : 022 –	49153599	
Extract of Standalone Ur				
quarter and nine mont	hs ended on Dece	mber 31, 2	2 022 (₹ In lakhs)
	Quarter	Quarter	Nine Months	Year
-	Ended	Ended	Ended	Ended
Particulars	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Revenue	190.97	54.10	313.92	363.53

Regd. Office: 203-204, Second Floor, Orbit Plaza, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mum - 400025

Faiticulais			31.12.2022	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Revenue	190.97	54.10	313.92	363.53
Total Expenses	26.27	33.60	99.43	199.19
Net Profit before Tax	164.70	20.50	214.49	164.34
Net Profit after Tax	139.92	14.81	166.15	126.78
Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00
Total Comprehensive Income for the period (after tax)	139.92	14.81	166.15	126.78
Equity Share Capital (Paid up)	7,077.17	7,077.17	7,077.17	7,077.17
Reserves (excluding revaluation reserve) as shown				
in the Audited Balance Sheet of the previous year		336	7.58	
Earnings per Share - Basic and Diluted (Rupees)	0.20	0.02	0.23	0.18
Note: The above is an extract of the detailed format of the	inancial Re	sults filed wit	h the Stock	Exchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Company - https://www.trescon.com/investors-section/financial-results.html For and on behalf of the Board of Directors

Trescon Limited Vilas Kharche

Place: Mumbai Whole-time Director Date : February 14, 2023 DIN: 02202006

YOGI INFRA PROJECTS LIMITED

(formerly known as Yogi Sung-Won (India) Limited) Regd. Off.: 205, Raigad Darshan, Opp. Indian Oil Colony,

J P Road, Andheri (West), Mumbai - 400 052 CIN: L32201MH1993PLC392082 TEL 022-26358290 FAX 022-26358291 , E MAIL - complianceofficeryogi@gmail.com Statement of unaudited standalone financial results of the Company

PARTICULARS	Ended 31-Dec-22 (Unaudited)	Quarter Ended 30-Sep-22 (Unaudited)	ended 31-Mar-22 (Audited)
Total Income from Operations (Net) Net Profit/(Loss) from ordinary	3.92	4.62	14.12
activities after tax Net Profit/(Loss) for the period after tax	(3.80)	(2.23)	(12.94)
(after extra ordinary items) Total Comprehensive Income for the	(3.80)	(2.23)	(12.94)
period after tax (Comprising Profit/(Loss) for the period	(3.80)	(2.23)	(12.94)
after tax and other	(3.80)	(2.23)	(12.94)
Comprehensive Income after Tax	(3.80)	(2.23)	(12.94)
Equity Share Capital Reserve excluding Revaluation Reserve as per	1,684.58	1,684.58	1,684.58
Balance Sheet of Previous accounting year Earning Per Share of Rs. 10/- each (a) Basic and diluted EPS before	(199.11)	(194.32)	(184.98)
Extraordinary items	(0.03)	(0.02)	(0.08)

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchanges Website. www.bseindia.com and Companies website www.yogiinfraprojects.co.in

(0.03)

For Yogi Infra Projects Limited

For and on behalf of the Board of Directors of

(0.02)

(0.08)

Sanjay Agarwal Managing Director Place: Mumbai DIN:00462902 Date: 14th February, 2023

NEO INFRACON LIMITED CIN: L65910MH1981PLC248089 Regd. Off.: 52/52-A.Nanubhai Desai Road, 9.Mulii Thakarsi Building, Sindhi

Lane Mumbai - 400004 Email: nileshah@gmail.com Phone: 022-66393527

Website: http://www.neoinfraconltd.com/

NOTICE OF POSTAL BALLOT/ E-VOTING Members are hereby informed that pursuant to the provisions of Sections 110 and

108 of the Companies Act, 2013 ("the Act"), including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being in force and other applicable provisions, if any, of the Act and Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), as amended from time to time, read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23" June 2021 and 20/2021 dated 8" December 2021 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by The Institute of Company Secretaries of India, as amended, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice dated 9th February, 2023 along with Explanatory Statement on 15th February, 2023 only through electronic mode to all those members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depositories as on 10th February, 2023("cut-off date"). The requirement for sending physical copy of the Notice and Postal Ballot form has been dispensed with under above refered MCA circulars. The communication of the assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only.

Members are hereby informed that:

(b) Basic and diluted EPS after

Extraordinary items

1. the Special Resolution pertaining to the Re-appointment of Mr.Nitesh Jain (DIN: 08077578) and Re-appointment of Mr. Rahul Kanungo (DIN: 08117162) as Non-executive, Independent Director of the company not liable to retire by rotation for a second term of 5 (Five) consecutive years from the date of 26/03/2023 to 25/03/2028." The remote e-voting platform is provided by National Securities Depositories Limited ("NSDL").

the e-voting period commences on Friday, 17th February, 2023 at 9.00 A.M (IST) and ends on Saturday, 18th March, 2023 at 5.00 P.M. (IST), thereafter the remote e-voting module shall be blocked by NSDL and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

only those members, whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut off date i.e 10th February, 2023.

the members who have not received notice may write to cs@neoinfraconltd.com and

for any query or grievance connected with the voting by electronic means, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 222 990 or contact Ms. Pallavi Mhatre (Senior Manager) on evoting@nsdl.co.in who will also address the grievances connected with the remote evoting. Members may also write to the Company Secretary at the email ID: cs@neoinfraconltd.com with subject as "Postal Ballot Notice"

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant, are required to register by completing the process for registration of email

Members holding shares in physical form may register their email address by sending scanned copy of a signed request letter mentioning their name, folio number, complete address, self-attested scanned copy of the PAN card and self attested scanned copy of any document (such as AADHAR card, Driving Licence, Elelction Identity Card, Passport) in support of the address of the member as registered with the Company, by email to cs@neoinfraconltd.com.

Members holding shares in demat form can update their address with their Depository

The Board of Directors of the Company have appointed Mr. Vijaykumar Mishra, Practicing Company Secretary as scrutinizer to ensure that the postal ballot process is conducted in a fair and transparent manner.

The Notice is available on the Company's website www.nepinfraconltd.com, website of BSE Limited at www.bseindia.com and also on website of NSDL at www.evoting.nsdl.com. Results of Postal Ballot shall be declared on or before 5.00 p.m (IST) on Tuesday, 21% March, 2023 and shall be placed along with the Scrutinizer Report on the Company's website www.neoinfraconltd.com and shall be communicated to BSE Limited and NSDL By order of the Board of Directors

Neo Infracon Limited Date: 16" February, 2023 Tamanna Rawal Place: Mumbai

CLASSIFIEDS

A reputed Sports Club

requires an Admin &

with Computer Skills

including Tally. Apply

before 28.2.2023 at

airindiascwestern

@gmail.com

Qualification: Graduate

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify its

contents. The Indian Express (P) Limited

cannot be held responsible for such contents.

nor for any loss or damage incurred as a result

of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or

Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any

agreements with advertisers or otherwise

acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not

accepted in response to box number

For

0070827756-1

at Kalina, Mumbai

Account Assistant.

RECRUITMENT SITUATION VACANT

PRIMA PLASTICS LTD.

Regd. Off.: 98/4, Prima House, Daman Industrial Estate, Kadaiya, Nani Daman, Daman (Union Territory) - 396 210. CIN - L25206DD1993PLC001470 Tel.: 0260 - 2220445 Fax: 0260 - 2221845

E-mail: investor@primaplastics.com Website: www.primaplastics.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

	(Standalone		155		-	Consolidated	4	4	
SR.	PARTICULARS	Three Mor	nths Ended	Nine Mor	nths Ended	Year Ended	Three Mor	Three Months Ended		nths Ended	Year Ended	
NO.	PARTICULARS	31-12-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2021	31-03-2022	31-12-2022	31-12-2021	31-12-2022	31-12-2021	31-03-2022	
2037		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1.	Total Income from Operations (Net)	4,335.07	3,407.60	10,240.08	7,806.56	11,122.52	5,703.83	4,395.95	13,769.06	10,185.77	14,781.34	
2.	Net Profit / (Loss) for the Period		1	1	1		1				1	
	(Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	239.39	36.36	117.29	(148.78)	(167.73)	685.36	336.99	1,178.01	790.26	1,050.2	
3.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax	1	1	/	1						1	
	(After Exceptional and/or Extraordinary items)	239.39	36.36	117.29	(148.78)	(167.73)	685.36	336.99	1,178.01	790.26	1,050.2	
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax,		1									
J	(After Exceptional and/or Extraordinary items)	155.17	22.25	96.12	(140.69)	(171.80)	537.78	286.52	1,018.92	712.68	900.6	
5.	Total Comprehensive Income for the Period	155.17	22.25	96.12	(140.69)	(154.09)	565.58	291.40	1,114.46	723.17	956.6	
6.	Equity Share Capital	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.05	1,100.0	
7.	Reserves (Excluding Revaluation Reserves as shown in the	'	1	1	1					1	1	
	Balance Sheet of previous accounting year)	20		120	92	5,604.21					10,825.	
8.	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each)	'	1	1	1					1	1	
	Basic & Diluted (not annualised) (in Rs.)	1.41	0.20	0.87	(1.28)	(1.56)	4.73	2.51	8.87	6.27	7.	

Advertising in TENDER PAGES

Contact JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015

Landline No.: 67440215

Place: Mumbai

1. The above is an extract of the detailed format of Three Months & Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.primaplastics.com).

The previous period's / year's figures have been regrouped / rearranged wherever considered necessary.

By order of the Board for PRIMA PLASTICS LIMITED

Bhaskar M. Parekh Chairman DIN: 00166520

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

CIN:L74140MH1986PLC039547 Read, Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 064

Date: February 14, 2023

Tel: 022 28240444/ 28216736, Email: info@suprapacific .com, Website: www.suprapacific.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022

	Particulars	1	Quarter ende	d	Half ye	Year ended	
Sr. No.		31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	377.03	238.21	159.08	848.01	433.29	625.27
2	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional Items and Tax)	57.26	(33.45)	10.53	45.34	47.43	71.93
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	57.26	(33.45)	10.53	45.34	47.43	71.93
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	29.38	(34.81)	7.81	4.00	35.81	51.04
5	Total Comprehensive Income for the period comprising profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	29.38	(34.81)	7.81	4.00	35.81	51.04
6	Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	1,128.31	1,128.31	912.02	1,128.31	912.02	912.02
7	Other Equity (Excluding revaluation reserve)	11 11.7	613.49 -		50		222.04
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (" not annualized) (in Rs.)-						2
	1. Basic	*0.27	*(0.34)	*0.11	*0.04	*0.52	0.68
	2. Diluted	*0.27	*(0.34)	*0.11	*0.04	*0.52	0.68

The above is an extract of the detailed format of Quarterly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Requiations, 2015. The full format of the Quarterly results available on the stock exchange website of BSE (www.bseindia.com) and on Company's website (www.suprapacific.com) 2. The above results of Supra Pacific Management Consultancy Limited for the Nine months ended and quarter ended December 31, 2022 were reviewed by the Audit Committee and has been approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2023 and have been subject to limited review by the Statutory Auditors of the company. The unaudited Standalone Financial Results are prepared in accordance with Indian

Accounting Standards (IndAs) as prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5 July 2016. For Supra Pacific Management Consultancy Limited

JOBY GEORGE Date ::February 14, 2023 Managing Director

KARNAVATI FINANCE LIMITED

(CIN: L65910MH1984PLC034724) Regd. Office: 705, Palm Spring Centre, Above Croma, Nr. New Infinity Mall, Link Road, Malad (West), Mumbai - 400064, Maharashtra.

Corporate Office: Vraj, 5th Floor, Opp. President Hotel, Near Bhumi Press, Limda Lane, Jamnagar - 361001, Gujarat. Phone: 02882673759; Fax: 02882663042; Email: karnavatifinance@gmail.com; Website: www.karnavatifinancelimited.com Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended on December 31, 2022.

(Rs. in lakhs Except EPS)

DADTICIII ADC	Quarter	ended	Nine Months ended	Year ended	
Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period er tax) and Other Comprehensive Income (after tax)] Ity Share Capital erves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	31.12.2022	30.09.2021	31.12.2022	31.03.2022	
	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	
Total Income from Operations	72.73	37.63	249.71	247.50	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	38.00	-64.17	154.43	40.51	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38.00	-64.17	154.43	40.51	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28.44	-64.17	115.56	30.31	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	28.44	-64.17	115.56	30.31	
Equity Share Capital	1005.00	1005.00	1005.00	1005.00	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	8		*	1368	
Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) -	/				
Basic: (not annualized for the quarter ended)	0.28	-0.64	1.15	-0.30	
Diluted: (not annualized for the quarter ended)	0.28	-0.64	1.15	-0.30	

tes: 1. The above financial is extract of the detailed format of Unaudited Financial Results for quarter ended on December 31, 2022 filed with the BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the BSE website at www.bseindia.com and Company's website at www.karnavatifinancelimited.com 2. The Above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 14, 2023.

For KARNAVATI FINANCE LIMITED

Place: Mumbai Date: 14th February, 2023

Sd/-JAY RAMANBHAI MORZARIA Managing Director DIN: 02338864

Sd/

R.T. EXPORTS LIMITED

REGD OFFICE: 508, Dalamal House, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 400021

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 202 (Rs. In Lakhs except per share data)					
Sr.		Quarter Ended		Nine Months Ended	Year Ende	
No.		31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.202 Audited	
1.	Total income from operations (net)	99.98	-	317.17	528.6	
2.	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax and Exceptional items)	23.52	(40.60)	37.20	0.	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional items)	23.52	(40.60)	37.20	0.	
1.	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional items)	23.52	(40.60)	37.20	(5.5	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising					
	Profit/(Loss) for the period (after tax) and other					
П	Comprehensive Income (after tax)]	23.52	(40.60)	37.20	(5.5	
j.	Equity Share Capital	435.90	435.90	435.90	435.	
'.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the					
П	Audited Balance sheet of previous year)	-	-	-	484.	
3.	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (not annualised)					
	Basic :	0.54	(0.93)	0.85	(0.1	
	Diluted:	0.54	(0.93)	0.85	(0.1	

Place: Mumbai

1) The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the guarter and nine months ended on 31st December, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Unaudited Financial Results for the guarter and nine months ended on 31st December, 2022 are available on the Stock Exchnage (s) and the Company website (www.rtexports.com). 2) The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified under the Companies

(Indian Accounting Standards) rules, 2015 as specified under section 133 of the companies act, 2013. 3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on

14th February, 2023. By order of the Board **R.T. EXPORTS LIMITED**

Bhavik Bhimjyani **Chairman & Managing Director** Date: 14th February, 2023 DIN: 00160121

GIRNAR SPINTEX INDUSTRIES LIMITED (Formerly Known As Amit Spinning Industries Limited) Regd. Off & Works: Gat No. 47 & 48, Sangawade Village, Kolhapur-Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416202.

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31st DECEMBER, 2022 Quarter Ended Nine Month Ended Quarter Ended

		Quarter Ended	Nine Month Ended	Quarter Ended
Sr. No.	Particulars	31.12.2022 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.12.2021 Unaudited
1	Revenue from operations	1,282.99	4,863.05	5,011.31
2	Net Profit/(loss) for the period before tax (before and after extraordinary items)	(233.77)	(525.13)	508.37
3	Net Profit/(loss) for the period after tax (after exceptional ar extraordinary items)	nd (233.77)	(525.13)	508.37
4	Total comperhensive Income for the period (Net of Tax)	(233.77)	(525.13)	508.37
5	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each)	205.85	205.85	2,058.48
6	Basic and diluted EPS before & after Extraordinary items	(8.52)	(19.13)	18.52
Diana	Sangawada Kalbanur	Sd/-	honra Deen	Sd/-

Place : Sangawade, Kolhapur Managing Director Chairman Date: 14-02-2023

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT SALE PROCLAMATION

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I **DEBTS RECOVERY TRIBUNAL - I, MUMBAI**

MTNL Bhavan, 2nd Floor, Strand Road, Apollo Bandar, Badhwar Park, Colaba Market, Colaba, Mumbai 400 005. R.P. No. 137/2017 **EXHIBIT NO. 40**

Dated: 14.02.2023 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND

SCHEDULE TO THE INCOME TAX ACT. 1961. READ WITH THE RECOVERY OF

DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993. Canara Bank......Applicants/

Certificate Holders M/s. T. J. Travels Private Limited & Ors. Defendants/

Certificate Debtors CD - 1: M/s. T. J. Travels Private Limited, 150, Dheeraj Heritage Shop No. 12 / 13, Next to Santacruz Bus Depot, S. \

CD - 2: Mr. Kirti M. Kanakia, 701/702, Quarter Deck Co-Op. Hsg. Soc. Ltd., J. P. Road, Versova, Andheri (West), Mumbai-400 061 CD - 3: Mr. Kiran R. Yedery, Director, an adult inhabitant having his address at 49, Parijat, S. V. Road, Andheri (West) Mumbai - 400 061. CD - 4: Mr. Rajnikant K. Kava, Director, an adult inhabitant having his address at 37, Saroj Sadan, A / 11, 3rd Floor, Road

No. 3. Juhu Scheme, Vile Parle (West), Mumbai - 400 049. Whereas you have failed to pay the sum of Rs. 24,67,464/- (Rupees Twenty Four Lakhs Sixty Seven Thousand Four Hundred and Sixty Four Only) payble by you in respect of Recovery Certificate 137 of 2017 by the presiding officer, Debts Recovery Tribunal - I and the interes and costs payable as per certificate. And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in

satisfaction of the said Recovery Certificate. And whereas there will be due there a sum of Rs. 54,21,681.20/- (Rupees Fifty Four Lakhs Twenty One Thousand Six Hundred Eight One and Paise Twenty Only) inclusive of cost and interest thereon. 1. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 17.03.2023 between 2.00 pm. to

4.00 pm. by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website of M/s. C-1 India Pvt. Ltd https://WWW.bankeauctions.com contact Persons - Mr. Haresh Gowda having his Mobile No. 9594597555 / 7738866326 over E-mai harcesh.gowda@clindia.com and further details contact over E-mail support@bankeauctions.com and Name of Bank officer Mrs Seema Somkuwar, Cheif Manager, Mob: 9881365087

The assets shall be auctioned LOT WISE as per the following details:

Road, Santacruz (West), Mumbai - 400 054.

Sr.	Details of the Property to be sold	Date of Inspection	Reserve Price	EMD Amount	Incremental Bid
1.	Plot No. 50 /51 admeasuring 16,900 sq.ft. which includes shed of 8,500 sq.ft. in Lonavala Industrial Co-Operative Estate Ltd., Nangargaon, Lonavala situated at Survey No. 1/1 1/2(p) . 2(P), 34(P), 48(P) lying and situated at village Nangargaon Lonavala.	13.03.2023	Rs. 2,37,00,000/-	Rs. 23,70,000/-	Rs. 5,00,000/-

2. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lots Provide that further that the amount bid by him is not less than the reserve price plus one bid incremental amount. It shall be in the direction of the undersigned to decline / acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 3. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD as per lots, is payable by way of RTGS

NEFT / Directly in to the EMD shall be deposited by Bidders through online RTGS / NEFT/ Directly in the Account No. 209272434 in the name of CANARA BANK, IFCS Code No. CNRB0002360 of certificate Holder Bank at Mumbai .

Attested photocopy of TAN / PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers along with EMD and the other information / details is 15th March, 2023 by 04.30 pm. The physical inspection of Lot may be taken between 11.00 noon - 4:30 p. m. on date 13th March, 2023 at the property site of online.

l. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation / attorney of the company and the receipt / counter file of such deposit should reach to the said service provider or Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-I, DRT-I, Mumbai on or before 15th March, 2023 by 04.30 pm. failing which bid

5. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i. e. by 4:30 P. M. in the said account as per detail mentioned in pare - 3 above.

6. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 3. Ir addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery officer, DRT-I @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-through DD in favour of Registrar, DRT-I, Mumbai.

7. In case of default of payment within the prescribed period, the deposit after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall of difference between his final hid amount and the price for which it is subsequently sold.

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS "AND "AS IS WHAT IS BASIS".

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning

Sr. No.	Description of the Property to be sold with the names of the co-owners where the Property belongs to defaulter and any other person as co-owner with the name of owners.	Revenue assessed upon the property or any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.
1]	2	3	4	5
1.	Plot No. 50 /51 admeasuring 16,900 sq.ft. which includes shed of 8, 500 sq. ft. in Lonavala Industrial Co-Operative Estate Ltd., Nangargaon, Lonavala situated at Survey No. 1/1 1/2(p) . 2(P), 34(P), 48(P) lying and situated at village Nangargaon Lonavala.	Not available	Not Known the Bank	Not Known

Recovery Officer, Mumbai DRT-

financialexp.epa